



We create chemistry

BASF India Limited, Mumbai - 400 051, India

April 1, 2021

The Market Operations Department  
BSE Limited,  
Phiroze Jeejeebhoy Towers  
Dalal Street, Mumbai 400 001.

**Name of the Company** : **BASF India Limited**  
**Security Code No.** : **500042**

Dear Sir/Madam,

**Sub: IEPF Newspaper Advertisement**

Pursuant to Section 124 of the Companies Act, 2013, Rule 6 of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended and Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the newspaper advertisements, published in Business Standard (in English) and Mumbai Lakshdeep (in Marathi) on 1<sup>st</sup> April, 2021.

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For BASF India Limited

Pradeep Chandan  
Director- Legal, General Counsel (South Asia)  
& Company Secretary

Pankaj Bahl  
Manager- Company Secretarial

Encl: a.a.

cc: The Assistant Manager - Listing  
National Stock Exchange of India Ltd.  
Exchange Plaza,  
Plot No.C/1, G Block  
Bandra - Kurla Complex  
Bandra (East), Mumbai - 400 051

**Registered Office**  
**BASF India Limited**  
The Capital, 'A' Wing, 1204-C, 12th Floor,  
Plot No. C-70, 'G' Block,  
Bandra-Kurla Complex, Bandra (East),  
Mumbai - 400 051, India

Tel +91 22 6278 5600

CIN - L33112MH1943FLC003972

[www.basf.com/in](http://www.basf.com/in)

Internal

**Public Notice**

I am, myself Mrs. Sonal Santosh Bharti (Miss. Ashwini Anil Wadekar) inform you all that, the premises i.e. Room No. A/403, 4th Floor, Tapovan Building, Senapati Bapat Marg, Lower Parel - 13, this property was allotted by the Board of Mumbai Building repair & reconstruction board to Late Bhiku Ganu as first applicant and Smt. Smita Anil Wadekar as second applicant on 02/04/1991 on the allotment letter of the above property. Property manager (G-South) will remove the name of first applicant and transfer the 2nd applicant as first applicant i.e. Shrimati Smita Anil Wadekar's name transferred as first applicant. However, if anyone has any objection or claims about the same they should contact the Property Manager (G South) at Swatantra Sainik Bhavan, Adarsh Nagar, Worli, Mumbai - 25 within 15 days if there is no objection or no claims received in the specific period, then property manager will remove the name of Bhiku Ganu and transferred the name as first applicant i.e. Mrs. Smita Anil Wadekar

Yours faithfully,  
Mrs. Sonal Santosh Bharti  
(Miss. Ashwini Anil Wadekar)

**TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD.**  
Regd. Office: 11th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai - 400013. CIN No. U67190MH2008PLC187552. Contact No. (022) 61827414, (022) 61827375

**POSSESSION NOTICE**

(As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of the TATA Capital Housing Finance Limited, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated 29-Oct-2018 calling upon the borrowers to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of the said notice.

The borrowers, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, in particular and the public in general, that the Circle Office has taken physical possession of the property described herein as per District Magistrate Thane order dated 31-Aug-2019 in exercise of powers on him of the said act and handed over to the undersigned Authorized officer on 30.03.2021.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrower, in particular, and the public in general, are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the TATA Capital Housing Finance Limited, for an amount referred to below along with interest thereon and penal interest, charges, costs etc. from 29-Oct-2018.

Table with 4 columns: Loan Account No., Name of Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s), Amount as per Demand Notice, Date of Physical Possession. Entry for MR. SAPTARSHI KAMALAKANTA GHOSH (Borrower) & MRS. MOONMOON RATANKUMAR ROY (Co-Borrowers).

Description of Secured Assets/Immovable Properties :- All that piece and parcel of the Immovable property bearing Flat No. 334, (consisting 3 Bedroom Hall Kitchen Regular) on the Thirty-Three Floor of the Building No. F, along with earmarking of 2 Covered Car Parking, in the residential complex proposed to be known as "Amantra", Situated at Village Ranjanoli, Taluka Bhiwandi, District - Thane.

Sd/-  
Date: 01-04-2021  
Place: Thane  
Authorised Officer  
For Tata Capital Housing Finance Limited

**BASF India Limited**

Regd. Office: The Capital, 'A' Wing, 1204-C, 12<sup>th</sup> Floor, Plot No. C-70, 'G' Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051  
CIN: L3112MH1943FLC003972  
Tel: +91 22 62785600; Website: www.basf.com/in  
Email: investor-grievance-india@basf.com

**NOTICE TO SHAREHOLDERS FOR TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION & PROTECTION FUND (IEPF)**

Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read along with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") as amended, for transfer of equity shares of the Company in respect of which dividend has remained unpaid or unclaimed for seven consecutive years, to the IEPF set up by the Central Government.

Accordingly, individual communication has been sent to those Shareholders whose shares are liable to be transferred to IEPF under the said Rules at their latest available address. The Company has also uploaded the details of such shareholders and shares due for transfer to IEPF on its website. Shareholders are requested to refer to the website www.basf.com/in to verify the details of the shares liable to be transferred to IEPF.

In view of the above, all such Shareholders are requested to make an application to the Company / Registrar & Share Transfer Agent (RTA) by 1<sup>st</sup> September, 2021 for claiming the dividend declared during the financial year 2013-2014 and onwards, so that their shares are not transferred to the IEPF. It may please be noted that if no claim / application is received by the Company or the RTA along with the requisite documents, the Company will be compelled to transfer the underlying shares to the IEPF, without any further notice.

Kindly note that all the future benefits, dividends arising on such shares would be transferred to IEPF. The Shareholders are requested to note the above provisions and claim all unpaid dividends from time to time. It may be noted that as per present rules, the shares transferred to IEPF, including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from IEPF authority after following the procedure prescribed under the said Rules.

For any clarification on the matter, Shareholders may kindly contact the Company's RTA, TSR Darashaw Consultants Private Limited having their office at C-101, 1<sup>st</sup> Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli West, Mumbai - 400083, Tel No. 91 22 6656 8484, email ID: csg-unit@tsrdarashaw.com

Sd/-  
Place : Mumbai Director - Legal, General Counsel (South Asia)  
Dated : 31<sup>st</sup> March, 2021 & Company Secretary

**Public Notice**

By the present notice, it is brought to the notice to public at large that, my clients MESSERS DNYANDA REALTY PRIVATE LIMITED, A Private Limited company incorporated under the provisions of Companies Act, having its registered office address at: C-8/203, Kinara CHS Ltd., RSC 33, Gorai II, Near Pragati School, Borivali West, Mumbai-400 091 is intending to purchase the following properties from M/s. Omkar Developers, M/s. Touch Wood Developers and M/s. Shivasahayadi Unity Private Ltd.:

Table with 4 columns: Sr.No., Flat no., Floor no., Carpet Area (In Sq.ft). Rows 1-6.

in "A" Wing, Building known as "Whispering Woods" situated on Plot of land bearing Survey No. 49-A-1, Hissa No. 10 (1) part and 10 (2), CTS No. 495 and 506 and 506/1 to 17 situated at Kevani Gaathan, Amboli Church, Andheri (West), Mumbai- 400 102. (Hereinafter called to as the 'said properties' for the sake of brevity and convenience).

It is further brought to the notice to public at large that, Shivasahayadi Sahakari Patpedhi Maryadit, a Co-operative Society registered under the Maharashtra Co-operative Societies Act, 1960, having its Head Office at 11B, Devi Bhavan, 5<sup>th</sup> Floor, Senapati Bapat Marg, Opp. Matunga Station, Matunga(West), Mumbai-400 016 has a registered charge on the said properties.

Therefore if any third person or company or entity etc except Shivasahayadi Sahakari Patpedhi Maryadit has got any right in the said property or any part thereof by way of Gift, Agreement, Sale Deed, MOU, Decree, Injunction, Possession, Easement, Partition and any other right by way of any other manner. Such third person or company or entity etc except Shivasahayadi Sahakari Patpedhi Maryadit should notify their written objection along with the relevant documents before 7 days from the date on which the said notice is published at the address mentioned below.

In an event, no objection/say is received before the time frame mentioned above, my clients shall be deemed to have a clear, legal and marketable title over the said property and shall deal with the property as per their wishes and that the objections/say received after the period mentioned above shall not be considered and hence the present Public Notice.

Place: Mumbai  
Date: 31/03/2021  
Prithviraj Sanjay Gole  
Sd/-  
Prithviraj Sanjay Gole  
Advocate

Off Add: Flat No.21, Building No.3, Siddheshwar CHS Ltd., Kamgar Nagar Road, Kurla (East), Mumbai- 400 024. Mob No: 9702312092  
E-mail- adv.prithvirajgole@gmail.com

**Public Notice**

SHRI. DINESH TRILOKKNATH RAJBAHAK, adopted son of Shri. VALLABHDAS RAMPRATAP GUPTA, was a Joint Member of DSK Madhuban (Wing 'A' & 'B') Co-operative Housing Society Limited, having address at Mehra Compound, Sakinaka, Andheri (East), Mumbai - 400072 and Co-owner along with Smt. SHARDADEVI VALLABHDAS GUPTA of Flat No. 602, 'A-2' Wing of the building of the Society along with Car Parking Nos. 96 and 102 in 'A-2' Wing and holding 10 shares of bearing Distinctive Numbers 1091 to 1100 comprised in Share Certificate No. 94 died intestate on 08.01.2020 without making any nomination.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the 50% shares and interest of the deceased member in the capital/ property of the Society in favour of his Real Mother and Joint Member as well as Co-owner of the said Flat No. 602 in 'A-2' wing and car parking nos. 96 and 102 in 'A-2' wing, namely Smt. SHARDADEVI VALLABHDAS GUPTA, who is his only heir and legal representative within a period of 14 (fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the Society to the Secretary of DSK Madhuban (Wing 'A' & 'B') Co-operative Housing Society Limited. If no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claims/ objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with the manner under the bye-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants/ objectors with the Secretary of the Society between 11.00 AM to 5.00 PM on working days from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of  
DSK Madhuban (Wing 'A' & 'B') CHSL,  
Sd/- Hon. Secretary  
Date: 01/04/2021  
Place: Mumbai

Sd/-  
Mr. Swapnil Shridhar Patankar  
Advocate High Court, Mumbai  
Mob.: 9967723443

Sd/-  
Date: 01/04/2021

**Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))**

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)  
Bhandari Co-op. Bank building, 2<sup>nd</sup> floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

No. DDR-4/Mumbai/ Deemed Conveyance/Notice/859/2021 Date: - 26/03/2021  
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

**Public Notice**  
Application No. 88 of 2021

Ruby Industrial Premises Co-operative Society Ltd., Survey No. 504 (PT), C.T.S. No. 1406/1, Chincholi Bunder Road, Linking Road, Malad (West), Mumbai - 400 064. Applicant, V/s 1. M/s. C. M. V. Enterprises, Samara Sadan, 28, D. D. Sathe Marg, Mumbai- 400 004. (2a) Mohini Kapoor, (2b) Mona S. Badlani, (2c) Thakibai P. Badlani, (2d) Kanchan R. Kubal (Last Known address), Opp Opponent No.2(a) to 2(d), C.T.S. No. 1406/1, Chincholi Bunder Road, Linking Road, Malad (West), Mumbai - 400 006. ...Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

**Description of the Property. :-**

Unilateral Conveyance of A Plot of land bearing Survey No. 504 (PT), Old Survey No. 271 corresponding CTS No. 1406/1/A admeasuring 1849.60 square meters lying and being at Village Malad (South), Taluka Borivali, Mumbai Suburban District situated at Chincholi Bander Road, Linking Road, Malad West, Mumbai- 400 064 in favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed above address on 19/04/2021 at 2.00 p.m.

Sd/-  
(Dr. Kishor Mande)  
District Deputy Registrar,  
Co-operative Societies, Mumbai City (4)  
Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

**Office of the Charity Commissioner,**

Maharashtra State, Mumbai, Dharmadaya Ayukta Bhavan, 83, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400018.

Outward No. 1226/2021 Date : 12/03/2021

**Public Notice**

Application No. 06 of 2020

Under Section 47 of the Maharashtra Public Trusts, Act, 1950.

In the matter of : PHOOLCHAND CHIRANJILAL JHUNJHUNWALA CHARITABLE TRUST P.T.R. No. E-6406 (Mumbai)

Mr. Pawankumar H. Jhunjunwala ...Applicants

V/s.

1) PHOOLCHAND CHIRANJILAL JHUNJHUNWALA CHARITABLE TRUST

2) Shri. Hiralal C. Jhunjunwala

3) Shri. Santkumar C. Jhunjunwala ...Respondents

**All concerned having interest**

Maharashtra Public Trusts, Act, 1950 Application No. 06/2020 under section 47 of the Maharashtra Public Trusts, Act, 1950 as per order dated 09-03-2020 passed by the Honble Joint Charity Commissioner-1, Maharashtra State, Mumbai Below EX-1 of the Application No. 06/2020, it is hereby information to the general public at large through this Public Notice.

Whereas the abovementioned Mr. Pawankumar H. Jhunjunwala applicant filed application under Section 47 of the Maharashtra Public Trusts Act, 1950 for appointment as trustees in the PHOOLCHAND CHIRANJILAL JHUNJHUNWALA CHARITABLE TRUST P.T.R. No. E-6406 (Mumbai)

Above mentioned Applicant 1 has filed application to appoint the following members as trustees.

1. Mr. Pawankumar H. Jhunjunwala

2. Mr. Shubham Jhunjunwala

3. Mr. Gaurav Jhunjunwala

And Whereas the said matter has been fixed on 15/04/2021 at 11.00 pm before the Hon'ble Joint Charity Commissioner-1, Maharashtra State, Mumbai in this office, you are therefore called upon to file say/objection if any on the above fixed date.

If no appearance or say/objection is filed it will be presumed that no-body is interested in affairs of the trust & none wants to submit any objection/say, in that case the matter will be proceeded and decided in the interest of trust.

Given under my hand and seal of the Hon'ble Charity Commissioner, Maharashtra State, Mumbai on this 12th day of March, 2021.

Sd/-  
Superintendent - (J)  
Office of the Charity Commissioner,  
Maharashtra State, Mumbai

**E-TENDER NOTICE-58/2020-21**

1. T/Me-tender 326/ Rfx Code-3000017699 :- Procurement of Spares for Filter Brine and Spent Brine Transfer Pumps installed in Water Treatment Plant of Paras TPS. (Esti. Cost :- Rs. 28.40 Lacs, EMD :- Rs. 31904/-)

2. AHP/ e-tender 327/ Rfx No-3000017718 :- Annual work contract for complete operation at round the clock of unit-3:250MW AHP, Paras TPS. (Esti. Cost :- Rs. 151.52 Lacs, EMD :- Rs. 155028/-)

3. BM/ e-tender 328/ Rfx No-3000017728 :- Procurement of Thermal Insulation Rockwool Mattresses and GI cladding metal sheet for unit-3 Boiler at Paras TPS. (Esti. Cost :- Rs. 9.29 Lacs, EMD :- Rs. 12791/-)

4. BM/ e-tender 329/ Rfx No-3000017732 :- Work of repairing of PA DUCT & FLUE GAS DUCT during AOH of UNIT-3 at PARAS TPS. (Esti. Cost :- Rs. 8.00 Lacs, EMD :- Rs. 11503/-)

5. BM/ e-tender 330/ Rfx No-3000017735 :- Work of complete overhaul of Air Pre-Heater A & B during AOH of 250 MW Boiler at Paras TPS. (Esti. Cost :- Rs. 21.43 Lacs, EMD :- Rs. 24934/-)

6. BM/ e-tender 331/ Rfx No-3000017723 :- Work of replacement of Expansion joint of PA, ID, HOT PA TO MILL and APH FLUE GAS duct during AOH of 250MW at PARAS TPS. (Esti. Cost :- Rs. 5.38 Lacs, EMD :- Rs. 8886/-)

Selling period for above tender Sr. No.1 to 2 from 01.04.2021 to 21.04.2021 Submission on dated 22.04.2021 at 16.00 Hrs.

Selling period for above tender Sr. No.3 to 6 from 01.04.2021 to 10.04.2021 Submission on dated 11.04.2021 at 16.00 Hrs.

Note: - For detail please see our web site :- https://eprocurement.mahagenco.in

CHIEF ENGINEER,  
MAHAGENCO TPS PARAS

**Public Notice**

NOTICE is hereby given that Mr. Suresh Barkya Bagwe of Mumbai applied to transfer the property mentioned in the schedule hereto, in his name as other legal heirs of deceased Late Mrs. Ranjana Barkya Bagwe issued consent and no objection for the same.

All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise whatsoever are hereby required to make the same known to the undersigned at his office at 21, Shri Santoshi Mata CHS Ltd, LBS Marg, Mulund (W), Mumbai-400 080 and/or Email id: adv.sspatankar@gmail.com within 15 days from the date hereof, failing which the said sale will be completed, without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived.

**Schedule-Description of the property**

Flat No.702, Floor, 225 Sq. ft. carpet on 7th floor of building known as Om Satyashodhak SRA CHS Ltd., Satyawadi, Hatiskar Marg, Old Prabhadevi, Mumbai-400 025

Dated the 1st day of April, 2021

Sd/-  
Mr. Swapnil Shridhar Patankar  
Advocate High Court, Mumbai  
Mob.: 9967723443

**Public Notice**

Notice is hereby given to the public at large that I am investigating and verifying title of Mr. Kunal Vivek Gore representing and claiming himself to be the only legal heir of Vivek Dinker Gorhe from whom ownership rights, title and interest in respect of Flat and share as described in schedule hereunder have been devolved upon.

All persons having any claim/s in respect of the said Flat and share or part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, sub tenancy, lien, license, hypothecation, pledge, member of HUF, transfer of title, easement, adverse possession or beneficial interest under any trust, right of prescription or pre-emption or under any agreement or other disposition or under any decree, order or Award or otherwise of whatsoever nature, are hereby requested to make the same known in writing to the undersigned together with supporting documents within a period of 7 (seven) days of the publication hereof failing which the claim of such person(s) will be deemed to be have been waived, forfeited and/or abandoned and shall in any case not be entertained.

**Schedule of Property**

Room No.6, admeasuring 339 square feet carpet area along with balcony adm 47 square feet carpet area. 2nd fl., Goregaon Adwait CHS Ltd, Plot No. 30, Jaiprakash Nagar, Survey No. 94, Hissa No.1, C.T.S No.412, Village Pahadi Goregaon (East), Mumbai - 400 063, registration Sub-district of Bandra and Registration District of Bombay along with membership in the Goregaon Adwait CHS Limited having 5 fully paid up share of Rs.50/- each aggregating to Rs250/-bearing share certificate No 06 having distinctive no 26 to 30 (Both inclusive).

Date 01st April 2021  
Nipa S. Gupte  
Advocate High Court, Mumbai  
103, Saiprasad, 15, J P Nagar,  
Goregaon (East),  
Mumbai-400 063

**Appendix-16**

(Under the Bye-Law No. 35)  
The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased member in the capital/property of the Society

**NOTICE**

MR. UMESH K. BANGERA was the sole owner and member of the Amit C.H.S. Ltd, having address at Plot No. 59, Anand Nagar, Navghar, Vasai (West), Palghar - 401201 having individual 100% share ownership rights and was holding Flat No. 107, First floor, B Wing. However MR. UMESH K. BANGERA being sole owner of the said flat who died intestate on dated. 22<sup>nd</sup> February, 2021 at Mumbai with making nomination. However his surviving legal heirs was his wife MRS. VEERAVATI UMESH BANGERA who also expired on dated. 5<sup>th</sup> March, 2020 and MR. SATISH UMESH BANGERA who was Son of the said deceased who also expired on dated. 18<sup>th</sup> February, 2019 leaving behind the only legal heir Daughter i.e. MRS. SNEHA AMIT MORE nee MS. SNEHA UMESH BANGERA. Now she has submitted her claim for the transfer of said flat and the said 100% share of deceased in her name on demise of her father LATE UMESH K. BANGERA to become sole owner of the said flat.

The society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objectors for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objectors are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as provided under the bye-laws of the society. The claims/objectors, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the chairman of the society, from the date of publication of this notice till the date of expiry of its period.

For and behalf of  
Amit C.H.S. Ltd,  
Sd/-  
Hon. Secretary

Place: Vasai (West), Palghar  
Date: 1<sup>st</sup> April, 2021

**Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))**

Before the Competent Authority  
District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)  
Bhandari Co-op. Bank building, 2<sup>nd</sup> floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

No. DDR-4/Mumbai/ Deemed Conveyance/Notice/841/2021 Date: - 25/03/2021  
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

**Public Notice**

Deemed Conveyance Application No. 79 of 2021

Yogi Vardan Co-operative Housing Society Limited, Building No.D/14, Yogi Nagar, Eksar Road, Borivali (West), Mumbai - 400 092 --- Applicant Venus 1. M/s. Vijay Nagar Corporation Through its partner/Constituted Attorney Mr. R. S. Ajmera Last Known Address: 2 nd floor, P. N.B.House, Sir P.M.Road, Fort, Mumbai - 400 001. 2. Yogi Sandesh Co-operative Housing Society Limited Building No.A/7, Yogi Nagar, Eksar Road, Borivali (West), Mumbai - 400 092. 3. Yogi West Co-operative Housing Society Limited Building No.A/10, Yogi Nagar, Eksar Road, Borivali (West), Mumbai - 400 092. 4. Yogi Prakash Co-operative Housing Society Limited Building No.A/11, Yogi Nagar, Eksar Road, Borivali (West), Mumbai - 400 092. 5. Yogi Sameep Co-operative Housing Society Limited Building No.A/13, Yogi Nagar, Eksar Road, Borivali (West), Mumbai - 400 092. 6. Yogi Prabhat Co-operative Housing Society Limited Building No.D/8, Yogi Nagar, Eksar Road, Borivali (West), Mumbai - 400 092. 7. Yogi Laxmi Narayan Co-operative Housing Society Limited Building No.D/9, Yogi Nagar, Eksar Road, Borivali (West), Mumbai - 400 092. 8. Yogi Swami Co-operative Housing Society Limited Building No.A/12, Yogi Nagar, Eksar Road, Borivali (West), Mumbai - 400 092. 9. Yogi Samurati Co-operative Housing Society Limited Building No.D/15, Yogi Nagar, Eksar Road, Borivali (West), Mumbai - 400 092. 10. Yogi Tulsi Co-operative Housing Society Limited Building No.D/16, Yogi Nagar, Eksar Road, Borivali (West), Mumbai - 400 092. 11. Yogi Raj Co-operative Housing Society Limited Building No.D/7, Yogi Nagar, Eksar Road, Borivali (West), Mumbai - 400 092. 12. Yogi Guru Kripa Co-operative Housing Society Limited Building No.E/18-19, Yogi Nagar, Eksar Road, Borivali (West), Mumbai - 400 092. 13. Yogi Plaza Commercial Complex Premises Co-operative Society Limited Building No.67, Yogi Nagar, Eksar Road, Borivali (West), Mumbai - 400 092 --- Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection to this regard and further action will be taken accordingly.

**Description of the Property. :-**

Unilateral Conveyance of A Plot of land bearing Survey No. 504 (PT), Old Survey No. 271 corresponding CTS No. 1406/1/A admeasuring 1849.60 square meters lying and being at Village Malad (South), Taluka Borivali, Mumbai Suburban District situated at Chincholi Bander Road, Linking Road, Malad West, Mumbai- 400 064 in favour of the Applicant Society.

The hearing is fixed on 16/04/21 at 2.00 p.m.

Sd/-  
(Dr. Kishor Mande)  
District Deputy Registrar,  
Co-operative Societies, Mumbai City (4)  
Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

**MAHINDRA EPC IRRIGATION LIMITED**

(Formerly known as EPC INDUSTRIE LIMITED)

Regd. Office : Plot No. H-109, MIDC Ambad, Nashik - 422 010

Tel: 91 253 2381081/82 Fax: 91 253 2382975

CIN No. - L25200MH1981PLC025731

Website: www.mahindrairrigation.com, Email: info@mahindrairrigation.com

**NOTICE**

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 and other relevant regulations of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the meeting of the Board of Directors of Mahindra EPC Irrigation Limited will be held on Friday, 30th April, 2021 inter-alia to consider and approve the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31<sup>st</sup> March, 2021. This intimation is also available on the following websites: www.mahindrairrigation.com, www.bseindia.com and www.nseindia.com

For MAHINDRA EPC IRRIGATION LIMITED

Date : 1<sup>st</sup> April, 2021 Ratnakar Nawghare  
Place : Nashik Company Secretary



**कार्यालक अभियंता का कार्यालय**

ग्रामीण विकास विशेष प्रमंडल, हजारीबाग

**ई-अल्पकालीन निविदा आमंत्रण सूचना**

ई-अल्पकालीन निविदा सूचना संख्या - RDD/SD/HZB/01/2020-21.

1. कार्य की विस्तृत विवरणी:

Table with 7 columns: क्रमं०, आई अंकेडी फिकेशन संख्या/युग संख्या, कार्य का नाम, प्राक्कलित राशि, अग्रघन की राशि, विपत्र का मूल्य, कार्य पूर्ण करने की अवधि. Rows 1-5.

&lt;



**मनसेचे आमदारांच्या कोरोना मुक्तीसाठी अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात अभिषेक**

अंबरनाथ, दि.३१ : मनसेचे आमदार राजू पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. आमदार राजू पाटील यांनी तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी अंबरनाथ महाराष्ट्र नवनर्मिण सेनेकडून प्राचीन शिवमंदिरात अभिषेक करून आरती केली आहे.

कोरोनाच्या कालखंडात मनसेचे आमदार राजू पाटील हे नागरिकांसाठी उपलब्ध होते. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आपल्या मतदार संघाचा विचार न करता त्यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आरोग्य सुरक्षा साहित्य देखील उपलब्ध करून दिले होते. तर सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत होते. अखेर त्यांना कोरोनात ग्रासले त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी यासाठी अंबरनाथ मनसेकडून प्राचीन शिवमंदिरात अभिषेक करण्यात आले आहे.

शहर अध्यक्ष कुणाल भोईर, संदीप लडके, अविनाश सुरसे (सर) महेश टोपले, विनोद चौधरी, सुमित ठाकरे, सुराज पाटील, मंदार भोईर आणि जपेश भोईर उपस्थित होते.

**धुळवडीला खडवली नदीवर शुक्रशुकाट**

कल्याण, दि.३१ : हिंदू संस्कृतीला महत्त्वाचा समजला जाणारा मोठा रण म्हणजे होळी. देशभर तो उत्साहात साजरा केला जातो. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रभाव कमी कमी होता होता पुन्हा नव्याने जास्तीत चाढल्याने या दुसऱ्या लाटेत ठाणे जिल्हासह कल्याण ताणुल्यात रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासनाकडून कडक निर्बंध लादले गेले आहेत. त्यामुळे दरवर्षी खडवली रेल्वे स्थानका नजीक असलेल्या भारता नदीवर शुक्रशुकाट पाहायला मिळाला.

कोरोनाच्या प्रारंभभूमीवर शासनाकडून होळी सणांवर काही निर्बंध लादले गेल्याने परिसरात बहुतांशी ठिकाणी शुक्रशुकाट पाहायला मिळाला. खडवली येथील निगमच्या वातावरण आणि नदीचे वाहते स्वच्छ सुंदर पाणी मुंबई उपनगरातील पर्यटकांना भुरळ घालत असते. धुळवड खेळून झाल्यानंतर भातसा नदीवर धुळवडीचा रंग काढण्यासाठी अनेक जण येत असतात. मात्र यावर्षी कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता या ठिकाणी दरवर्षी होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी कडक बंदोबस्त या ठिकाणी ठेवला होता.

**Amal Ltd**  
310 B, Veer Savarkar Marg, Dadar (West), Mumbai 400028, Maharashtra, India  
amal@amal.co.in (+91 22) 62559700  
www.amal.co.in  
CIN: L24100MH1974PLC017594

**NOTICE**  
NOTICE pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 is hereby given that, the audited standalone and consolidated financial results of the Company for the year ended on March 31, 2021 will be placed before the Board of Directors at the meeting to be held on Thursday, April 22, 2021.

Notice is also available at:  
(1) www.amal.co.in (2) www.bseindia.com

For Amal Ltd  
Sd/-  
(Ankit T Mankodi)  
Company Secretary

Place : Atul  
Date : March 31, 2021

**PUBLIC NOTICE**  
By this Notice, Public in general is informed that **LATE MR. WILLIAM DCOSTA**, is former of the Hiral Sagar CHS Ltd. and owner of Flat No. A/12, Hiral Sagar, Sheetal Nagar, Mira Road (East), Dist. Thane - 401 107, and holder of the Share Certificate No. 012, issued instate on 22/05/2017. The society transferred the shares and interest in the capital / property of the society belonging to the deceased in the name of Mrs. Genevieve Dcosta, the wife of the deceased, Mrs. Genevieve William Dcosta sold the said flat to Sudha Gopal Shetty & Sunanda Gopal Shetty by and under a registered Agreement for Sale dated 19/03/2021 with confirmation of Mr. Nathan Dcosta, another legal heir (son) of the deceased. The claims and objections is hereby invited from the other legal heirs and successors of the deceased for the transfer of the shares and interest in the capital/property of the society as well as the sale transaction of the said flat. The claimants/objectors may inform to undersigned within period of 15 days from the publication of this notices, failing which the sale transaction will be completed and thereafter any claim or objection will not be considered. Sd/-  
**K. R. Tiwari (Advocate),**  
Shop No. 14, A-5, Sector 7, Shantigarh, Mira Road, Dist. Thane - 401 107.

**PUBLIC NOTICE**  
This is to inform to public at large that my client **Mrs. Shobha Narendra Ahire Resident of flat no.136/4582, Visha CHS Ltd, Nehru Nagar, Kurla (E), Mumbai-24, Wife of Late. Shri Narendra Shambhaji Ahire** expire on 27/02/2021, who was member of **Marathwada Vijay Co-Op. HSG Society Ltd.** having its registration no. **B-1447/1957 dated 21-04-1957, Laldongar, Sun, Trombay Road, Chembur, Mumbai-71.** My above said client with the consent of other legal heirs, has applied to be members of said society being legal heirs and claimed to the state of deceased member of society. Any person having any claim in this regard being legal heirs, claims over the said transaction (Transfer of membership in **Marathwada Vijay Co-Op CHS Ltd**) on behalf of deceased **Shri Narendra Shambhaji Ahire** shall record his objection, claim to my above said client directly or to me or in said society with documentary evidence, pertaining to his claim in the said premises within **15 days** on publication of this notice.  
**Adv. K.R. Chaubey**  
Advocate High Court E/5, Shell Colony, Rd-3, Chembur, Mumbai-71

**जाहीर सूचना**  
श्रीमती छत्रवाई लक्ष्मण दामा या कृष्णपिशाळ कोहीसो लि. या सोसायटीच्या सदस्या आहेत आणि सोसायटीचे इमारतीतील फ्लॅट क्र.८२११, च्या धारक आहेत यांनी सोसायटीकडे कळविले आहे की, त्यांच्याकडून अनुक्रमांक २१ ते २५ धारक मूळ भागप्रमाणपत्र क्र.५ हवलेल /आर्जड झाले म्हणून दुय्यम भागप्रमाणपत्रासाठी हाईर केला आहे. सोसायटी याद्वारे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी दावेदार /आक्षेपकर्ता यांच्याकडून काही दावा किंवा आक्षेप असल्यास ते हा सूचनाच्या प्रसिध्दीपासून १४ दिवसांत त्यांच्या दावा /आक्षेपांच्या पुढेवर्ती अशी कागदपत्रे आणि अन्य पुराव्यांच्या प्रतिसह कृष्णपिशाळ कोहीसो लि., इमारत क्र.२०५, कवठवाग नगर १, विक्रीकोडी पूर्व, मुंबई-४०००८३ यांच्या सविबाकडे मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर सोसायटी उपविधीतील तरतुदीनुसार दिलेल्या मागने व्यवहार करण्यास सोसायटी मोकोळी असेल. जर काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटीच्या नोंदीपुढील उपविधीची प्रत दावेदार/आक्षेपकाद्वारे निवेदनाकारिता सोसायटी सचिव यांच्याकडे सदा सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समानीत कोणत्याही वेळी क्र.५५,२३७/- (एचपे चॅम्बरस हारर अटोरो ब्युरोवियर फक्त) ही रकम संकलण किंवा वेगवेगळ्या फिर्माद्वारे सदा १० दिवसांचा सामानीत कोणत्याही वेळी क्र.५५,२३७/- (एचपे चॅम्बरस हारर अटोरो ब्युरोवियर फक्त) रकम आणि न्यायालयाद्वारे योग्य असलेल्या प्रमाणे शुल्क व व्याजसह एकत्रित रकमेकरिता हक्कनामा न्यायालयाच्या आदेशाने प्राप्त करण्याचा अधिकार असेल. जर तुम्ही यावेळी व्यक्तित्वाः किंवा तुमच्याद्वारे दिलेले वक्तव्यांना मार्फत उपस्थित राहिल्यास फिर्माद्वारे सुनावणीच्या वेळी निकालाकरिता तुमच्यावर समस बनवले जाईल. जेणे तुम्हाला दाव्याच्या बचावात न्यायालयसह विचाराणा करण्याचा अधिकार असेल. बचावाचे वातन प्राप्ती मिळाल्यानंतर जर तुम्ही प्रतिज्ञापत्र किंवा इतर प्रकारे मा. न्यायालयाचे समाधान केल्यास मुगबरेत दाव्याचे बचाव किंवा योग्य कारणाने तुम्हाला दाव्याचा बचाव करण्याची मान्यता दिली जाईल. माझे हस्त व सदा न्यायालयाच्या शिक्क्यानिशी देण्यात आले. आज दिनांक २३ मार्च, २०२१

निबंधकारिता  
शहर दिवाणी न्यायालय, मुंबई  
मे. व्ही.वी. तिवारी अॅडव्होकेट कंपनी  
फिर्माद्वारे वकील  
दिनांक: २३ मार्च, २०२१  
४६, इस्ताम इमारत, १ला मजला, व्ही.ए. रोड, अकबरअलीज समोर, फोर्ट, मुंबई-४०००२३.  
ई-मेल: vbtwariandcompany@gmail.com / मोबा. ८९७६१४३१३०

**PUBLIC NOTICE**  
Court of M.M. 69 Court of Sewree Mumbai. CCNO.: 704/M/2021

MOHAMMED ARIF ANSARI  
S/O. MOHAMMED ISHAQUE ANSARI  
Applied  
V/s

The Registration of Birth and Death  
"E" Ward M.C.G.M.

All concerned people are here by informed that I was born on 10/08/1968. applied it before this honorable court. That by this notice it is here by inform to all people that if anyone have any objection within 15 days from the date of publication this notice.

adv/-  
Mehmooda Ansari Date: 1/04/2021  
Place: Mumbai

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given to the public at large that my clients Mr. Abhiman Silaram Mane and Mrs. Surekha Abhiman Mane intends to purchase Flat No. 602, 6th Floor, Rekha Apartment Co-operative Housing Society Limited situated at Plot No. 1, Amrut Nagar, Ghatkopar (West), Mumbai - 400 086 from Mr. Rajendra Sukumar Chakandan who is the owner of the aforesaid flat.

Further, Smt. Chandrareleela Sukumar Chakandan Nee Smt. Chandrareleela Sukumar Nair who was Joint owner of the aforesaid flat has demised. Thereafter, the flat has been solely transferred in the favour of Mr. Rajendra Sukumar Chakandan after executing the release deed dated 11.12.2017 by all the legal heirs. There are no other legal heirs of Late Smt. Chandrareleela Sukumar Chakandan Nee Smt. Chandrareleela Sukumar Nair apart from the following persons:-  
1. Mrs. Ranjanabai Ashok Bhumkar, Married Daughter of Late Smt. Chandrareleela Sukumar Chakandan Nee Smt. Chandrareleela Sukumar Nair  
2. Mr. Rajesh Sukumar Nair, Son of Late Smt. Chandrareleela Sukumar Chakandan Nee Smt. Chandrareleela Sukumar Nair  
3. Mr.Rajendra Sukumar Chakandan, Son of Late Smt. Chandrareleela Sukumar Chakandan Nee Smt. Chandrareleela Sukumar Nair.  
Any Person, Bank or Institution claiming interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, mortgage, lien, trust, succession, easement or otherwise howsoever are hereby required to claim personally or by written claim at office address given below within a period of 7 days from the date of this notice, failing which such claim, if any shall be considered as waived / void.

Place : Mumbai Sd/-  
Date: 01-04-2020 Viraj J Bhanushali  
Advocate, Bombay High Court  
Shop no B/3, Ambika Siddhi CHS Ltd, Near Madhav Bag Hall, Jumbusha Nagar, Ghatkopar west , Mumbai - 400086.

**मुंबई येथील मुंबई शहर दिवाणी न्यायालय सी.आर. क्र.५९ सक्षिप्त दावा क्र.३७४/२०१९ (दिवानी प्रक्रिया, १९०८ चे संकेतनाकेचे अंतर्गत ३७ नियम २ अंतर्गत)**

दवा मार: युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), बँकिंग कंपनी (उपक्रमचे प्राधिकरण व हस्तान्तरण) कायदा, १९८० अंतर्गत स्थान संस्था आणि यांचे मुख्य क्षेत्रिय कार्यालय-युनिवर्स बँक ऑफ इंडिया, ६वा मजला, ६६/८०, मुंबई समारथ मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००९ आणि शाखा कार्यालय: युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), ५२०, मांगीरीज इमारत, तळमजला, एन.ए. रोड क्रॉस, माहिम, मुंबई-४०००१६, त्याचे व्यवस्थापक श्री. रवी गोयतल, वय २९ वर्षे (यांचे मार्फत). ... फिर्माद्वारे

श्री. युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), बँकिंग कंपनी (उपक्रमचे प्राधिकरण व हस्तान्तरण) कायदा, १९८० अंतर्गत स्थान संस्था आणि यांचे मुख्य क्षेत्रिय कार्यालय-युनिवर्स बँक ऑफ इंडिया, ६वा मजला, ६६/८०, मुंबई समारथ मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००९ आणि शाखा कार्यालय: युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), ५२०, मांगीरीज इमारत, तळमजला, एन.ए. रोड क्रॉस, माहिम, मुंबई-४०००१६, त्याचे व्यवस्थापक श्री. रवी गोयतल, वय २९ वर्षे (यांचे मार्फत). ... फिर्माद्वारे

श्री. युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), बँकिंग कंपनी (उपक्रमचे प्राधिकरण व हस्तान्तरण) कायदा, १९८० अंतर्गत स्थान संस्था आणि यांचे मुख्य क्षेत्रिय कार्यालय-युनिवर्स बँक ऑफ इंडिया, ६वा मजला, ६६/८०, मुंबई समारथ मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००९ आणि शाखा कार्यालय: युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), ५२०, मांगीरीज इमारत, तळमजला, एन.ए. रोड क्रॉस, माहिम, मुंबई-४०००१६, त्याचे व्यवस्थापक श्री. रवी गोयतल, वय २९ वर्षे (यांचे मार्फत). ... फिर्माद्वारे

श्री. युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), बँकिंग कंपनी (उपक्रमचे प्राधिकरण व हस्तान्तरण) कायदा, १९८० अंतर्गत स्थान संस्था आणि यांचे मुख्य क्षेत्रिय कार्यालय-युनिवर्स बँक ऑफ इंडिया, ६वा मजला, ६६/८०, मुंबई समारथ मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००९ आणि शाखा कार्यालय: युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), ५२०, मांगीरीज इमारत, तळमजला, एन.ए. रोड क्रॉस, माहिम, मुंबई-४०००१६, त्याचे व्यवस्थापक श्री. रवी गोयतल, वय २९ वर्षे (यांचे मार्फत). ... फिर्माद्वारे

श्री. युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), बँकिंग कंपनी (उपक्रमचे प्राधिकरण व हस्तान्तरण) कायदा, १९८० अंतर्गत स्थान संस्था आणि यांचे मुख्य क्षेत्रिय कार्यालय-युनिवर्स बँक ऑफ इंडिया, ६वा मजला, ६६/८०, मुंबई समारथ मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००९ आणि शाखा कार्यालय: युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), ५२०, मांगीरीज इमारत, तळमजला, एन.ए. रोड क्रॉस, माहिम, मुंबई-४०००१६, त्याचे व्यवस्थापक श्री. रवी गोयतल, वय २९ वर्षे (यांचे मार्फत). ... फिर्माद्वारे

श्री. युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), बँकिंग कंपनी (उपक्रमचे प्राधिकरण व हस्तान्तरण) कायदा, १९८० अंतर्गत स्थान संस्था आणि यांचे मुख्य क्षेत्रिय कार्यालय-युनिवर्स बँक ऑफ इंडिया, ६वा मजला, ६६/८०, मुंबई समारथ मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००९ आणि शाखा कार्यालय: युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), ५२०, मांगीरीज इमारत, तळमजला, एन.ए. रोड क्रॉस, माहिम, मुंबई-४०००१६, त्याचे व्यवस्थापक श्री. रवी गोयतल, वय २९ वर्षे (यांचे मार्फत). ... फिर्माद्वारे

श्री. युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), बँकिंग कंपनी (उपक्रमचे प्राधिकरण व हस्तान्तरण) कायदा, १९८० अंतर्गत स्थान संस्था आणि यांचे मुख्य क्षेत्रिय कार्यालय-युनिवर्स बँक ऑफ इंडिया, ६वा मजला, ६६/८०, मुंबई समारथ मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००९ आणि शाखा कार्यालय: युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), ५२०, मांगीरीज इमारत, तळमजला, एन.ए. रोड क्रॉस, माहिम, मुंबई-४०००१६, त्याचे व्यवस्थापक श्री. रवी गोयतल, वय २९ वर्षे (यांचे मार्फत). ... फिर्माद्वारे

श्री. युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), बँकिंग कंपनी (उपक्रमचे प्राधिकरण व हस्तान्तरण) कायदा, १९८० अंतर्गत स्थान संस्था आणि यांचे मुख्य क्षेत्रिय कार्यालय-युनिवर्स बँक ऑफ इंडिया, ६वा मजला, ६६/८०, मुंबई समारथ मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००९ आणि शाखा कार्यालय: युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), ५२०, मांगीरीज इमारत, तळमजला, एन.ए. रोड क्रॉस, माहिम, मुंबई-४०००१६, त्याचे व्यवस्थापक श्री. रवी गोयतल, वय २९ वर्षे (यांचे मार्फत). ... फिर्माद्वारे

श्री. युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), बँकिंग कंपनी (उपक्रमचे प्राधिकरण व हस्तान्तरण) कायदा, १९८० अंतर्गत स्थान संस्था आणि यांचे मुख्य क्षेत्रिय कार्यालय-युनिवर्स बँक ऑफ इंडिया, ६वा मजला, ६६/८०, मुंबई समारथ मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००९ आणि शाखा कार्यालय: युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), ५२०, मांगीरीज इमारत, तळमजला, एन.ए. रोड क्रॉस, माहिम, मुंबई-४०००१६, त्याचे व्यवस्थापक श्री. रवी गोयतल, वय २९ वर्षे (यांचे मार्फत). ... फिर्माद्वारे

श्री. युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), बँकिंग कंपनी (उपक्रमचे प्राधिकरण व हस्तान्तरण) कायदा, १९८० अंतर्गत स्थान संस्था आणि यांचे मुख्य क्षेत्रिय कार्यालय-युनिवर्स बँक ऑफ इंडिया, ६वा मजला, ६६/८०, मुंबई समारथ मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००९ आणि शाखा कार्यालय: युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), ५२०, मांगीरीज इमारत, तळमजला, एन.ए. रोड क्रॉस, माहिम, मुंबई-४०००१६, त्याचे व्यवस्थापक श्री. रवी गोयतल, वय २९ वर्षे (यांचे मार्फत). ... फिर्माद्वारे

श्री. युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), बँकिंग कंपनी (उपक्रमचे प्राधिकरण व हस्तान्तरण) कायदा, १९८० अंतर्गत स्थान संस्था आणि यांचे मुख्य क्षेत्रिय कार्यालय-युनिवर्स बँक ऑफ इंडिया, ६वा मजला, ६६/८०, मुंबई समारथ मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००९ आणि शाखा कार्यालय: युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), ५२०, मांगीरीज इमारत, तळमजला, एन.ए. रोड क्रॉस, माहिम, मुंबई-४०००१६, त्याचे व्यवस्थापक श्री. रवी गोयतल, वय २९ वर्षे (यांचे मार्फत). ... फिर्माद्वारे

श्री. युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), बँकिंग कंपनी (उपक्रमचे प्राधिकरण व हस्तान्तरण) कायदा, १९८० अंतर्गत स्थान संस्था आणि यांचे मुख्य क्षेत्रिय कार्यालय-युनिवर्स बँक ऑफ इंडिया, ६वा मजला, ६६/८०, मुंबई समारथ मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००९ आणि शाखा कार्यालय: युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), ५२०, मांगीरीज इमारत, तळमजला, एन.ए. रोड क्रॉस, माहिम, मुंबई-४०००१६, त्याचे व्यवस्थापक श्री. रवी गोयतल, वय २९ वर्षे (यांचे मार्फत). ... फिर्माद्वारे

श्री. युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), बँकिंग कंपनी (उपक्रमचे प्राधिकरण व हस्तान्तरण) कायदा, १९८० अंतर्गत स्थान संस्था आणि यांचे मुख्य क्षेत्रिय कार्यालय-युनिवर्स बँक ऑफ इंडिया, ६वा मजला, ६६/८०, मुंबई समारथ मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००९ आणि शाखा कार्यालय: युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), ५२०, मांगीरीज इमारत, तळमजला, एन.ए. रोड क्रॉस, माहिम, मुंबई-४०००१६, त्याचे व्यवस्थापक श्री. रवी गोयतल, वय २९ वर्षे (यांचे मार्फत). ... फिर्माद्वारे

श्री. युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), बँकिंग कंपनी (उपक्रमचे प्राधिकरण व हस्तान्तरण) कायदा, १९८० अंतर्गत स्थान संस्था आणि यांचे मुख्य क्षेत्रिय कार्यालय-युनिवर्स बँक ऑफ इंडिया, ६वा मजला, ६६/८०, मुंबई समारथ मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००९ आणि शाखा कार्यालय: युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), ५२०, मांगीरीज इमारत, तळमजला, एन.ए. रोड क्रॉस, माहिम, मुंबई-४०००१६, त्याचे व्यवस्थापक श्री. रवी गोयतल, वय २९ वर्षे (यांचे मार्फत). ... फिर्माद्वारे

श्री. युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), बँकिंग कंपनी (उपक्रमचे प्राधिकरण व हस्तान्तरण) कायदा, १९८० अंतर्गत स्थान संस्था आणि यांचे मुख्य क्षेत्रिय कार्यालय-युनिवर्स बँक ऑफ इंडिया, ६वा मजला, ६६/८०, मुंबई समारथ मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००९ आणि शाखा कार्यालय: युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), ५२०, मांगीरीज इमारत, तळमजला, एन.ए. रोड क्रॉस, माहिम, मुंबई-४०००१६, त्याचे व्यवस्थापक श्री. रवी गोयतल, वय २९ वर्षे (यांचे मार्फत). ... फिर्माद्वारे

श्री. युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), बँकिंग कंपनी (उपक्रमचे प्राधिकरण व हस्तान्तरण) कायदा, १९८० अंतर्गत स्थान संस्था आणि यांचे मुख्य क्षेत्रिय कार्यालय-युनिवर्स बँक ऑफ इंडिया, ६वा मजला, ६६/८०, मुंबई समारथ मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००९ आणि शाखा कार्यालय: युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), ५२०, मांगीरीज इमारत, तळमजला, एन.ए. रोड क्रॉस, माहिम, मुंबई-४०००१६, त्याचे व्यवस्थापक श्री. रवी गोयतल, वय २९ वर्षे (यांचे मार्फत). ... फिर्माद्वारे

श्री. युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), बँकिंग कंपनी (उपक्रमचे प्राधिकरण व हस्तान्तरण) कायदा, १९८० अंतर्गत स्थान संस्था आणि यांचे मुख्य क्षेत्रिय कार्यालय-युनिवर्स बँक ऑफ इंडिया, ६वा मजला, ६६/८०, मुंबई समारथ मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००९ आणि शाखा कार्यालय: युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), ५२०, मांगीरीज इमारत, तळमजला, एन.ए. रोड क्रॉस, माहिम, मुंबई-४०००१६, त्याचे व्यवस्थापक श्री. रवी गोयतल, वय २९ वर्षे (यांचे मार्फत). ... फिर्माद्वारे

श्री. युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), बँकिंग कंपनी (उपक्रमचे प्राधिकरण व हस्तान्तरण) कायदा, १९८० अंतर्गत स्थान संस्था आणि यांचे मुख्य क्षेत्रिय कार्यालय-युनिवर्स बँक ऑफ इंडिया, ६वा मजला, ६६/८०, मुंबई समारथ मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००९ आणि शाखा कार्यालय: युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), ५२०, मांगीरीज इमारत, तळमजला, एन.ए. रोड क्रॉस, माहिम, मुंबई-४०००१६, त्याचे व्यवस्थापक श्री. रवी गोयतल, वय २९ वर्षे (यांचे मार्फत). ... फिर्माद्वारे

श्री. युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), बँकिंग कंपनी (उपक्रमचे प्राधिकरण व हस्तान्तरण) कायदा, १९८० अंतर्गत स्थान संस्था आणि यांचे मुख्य क्षेत्रिय कार्यालय-युनिवर्स बँक ऑफ इंडिया, ६वा मजला, ६६/८०, मुंबई समारथ मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००९ आणि शाखा कार्यालय: युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), ५२०, मांगीरीज इमारत, तळमजला, एन.ए. रोड क्रॉस, माहिम, मुंबई-४०००१६, त्याचे व्यवस्थापक श्री. रवी गोयतल, वय २९ वर्षे (यांचे मार्फत). ... फिर्माद्वारे

श्री. युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), बँकिंग कंपनी (उपक्रमचे प्राधिकरण व हस्तान्तरण) कायदा, १९८० अंतर्गत स्थान संस्था आणि यांचे मुख्य क्षेत्रिय कार्यालय-युनिवर्स बँक ऑफ इंडिया, ६वा मजला, ६६/८०, मुंबई समारथ मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००९ आणि शाखा कार्यालय: युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), ५२०, मांगीरीज इमारत, तळमजला, एन.ए. रोड क्रॉस, माहिम, मुंबई-४०००१६, त्याचे व्यवस्थापक श्री. रवी गोयतल, वय २९ वर्षे (यांचे मार्फत). ... फिर्माद्वारे

श्री. युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), बँकिंग कंपनी (उपक्रमचे प्राधिकरण व हस्तान्तरण) कायदा, १९८० अंतर्गत स्थान संस्था आणि यांचे मुख्य क्षेत्रिय कार्यालय-युनिवर्स बँक ऑफ इंडिया, ६वा मजला, ६६/८०, मुंबई समारथ मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००९ आणि शाखा कार्यालय: युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), ५२०, मांगीरीज इमारत, तळमजला, एन.ए. रोड क्रॉस, माहिम, मुंबई-४०००१६, त्याचे व्यवस्थापक श्री. रवी गोयतल, वय २९ वर्षे (यांचे मार्फत). ... फिर्माद्वारे

श्री. युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), बँकिंग कंपनी (उपक्रमचे प्राधिकरण व हस्तान्तरण) कायदा, १९८० अंतर्गत स्थान संस्था आणि यांचे मुख्य क्षेत्रिय कार्यालय-युनिवर्स बँक ऑफ इंडिया, ६वा मजला, ६६/८०, मुंबई समारथ मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००९ आणि शाखा कार्यालय: युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), ५२०, मांगीरीज इमारत, तळमजला, एन.ए. रोड क्रॉस, माहिम, मुंबई-४०००१६, त्याचे व्यवस्थापक श्री. रवी गोयतल, वय २९ वर्षे (यांचे मार्फत). ... फिर्माद्वारे

श्री. युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), बँकिंग कंपनी (उपक्रमचे प्राधिकरण व हस्तान्तरण) कायदा, १९८० अंतर्गत स्थान संस्था आणि यांचे मुख्य क्षेत्रिय कार्यालय-युनिवर्स बँक ऑफ इंडिया, ६वा मजला, ६६/८०, मुंबई समारथ मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००९ आणि शाखा कार्यालय: युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), ५२०, मांगीरीज इमारत, तळमजला, एन.ए. रोड क्रॉस, माहिम, मुंबई-४०००१६, त्याचे व्यवस्थापक श्री. रवी गोयतल, वय २९ वर्षे (यांचे मार्फत). ... फिर्माद्वारे

श्री. युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), बँकिंग कंपनी (उपक्रमचे प्राधिकरण व हस्तान्तरण) कायदा, १९८० अंतर्गत स्थान संस्था आणि यांचे मुख्य क्षेत्रिय कार्यालय-युनिवर्स बँक ऑफ इंडिया, ६वा मजला, ६६/८०, मुंबई समारथ मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००९ आणि शाखा कार्यालय: युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), ५२०, मांगीरीज इमारत, तळमजला, एन.ए. रोड क्रॉस, माहिम, मुंबई-४०००१६, त्याचे व्यवस्थापक श्री. रवी गोयतल, वय २९ वर्षे (यांचे मार्फत). ... फिर्माद्वारे

श्री. युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), बँकिंग कंपनी (उपक्रमचे प्राधिकरण व हस्तान्तरण) कायदा, १९८० अंतर्गत स्थान संस्था आणि यांचे मुख्य क्षेत्रिय कार्यालय-युनिवर्स बँक ऑफ इंडिया, ६वा मजला, ६६/८०, मुंबई समारथ मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००९ आणि शाखा कार्यालय: युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), ५२०, मांगीरीज इमारत, तळमजला, एन.ए. रोड क्रॉस, माहिम, मुंबई-४०००१६, त्याचे व्यवस्थापक श्री. रवी गोयतल, वय २९ वर्षे (यांचे मार्फत). ... फिर्माद्वारे

श्री. युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), बँकिंग कंपनी (उपक्रमचे प्राधिकरण व हस्तान्तरण) कायदा, १९८० अंतर्गत स्थान संस्था आणि यांचे मुख्य क्षेत्रिय कार्यालय-युनिवर्स बँक ऑफ इंडिया, ६वा मजला, ६६/८०, मुंबई समारथ मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००९ आणि शाखा कार्यालय: युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), ५२०, मांगीरीज इमारत, तळमजला, एन.ए. रोड क्रॉस, माहिम, मुंबई-४०००१६, त्याचे व्यवस्थापक श्री. रवी गोयतल, वय २९ वर्षे (यांचे मार्फत). ... फिर्माद्वारे

श्री. युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), बँकिंग कंपनी (उपक्रमचे प्राधिकरण व हस्तान्तरण) कायदा, १९८० अंतर्गत स्थान संस्था आणि यांचे मुख्य क्षेत्रिय कार्यालय-युनिवर्स बँक ऑफ इंडिया, ६वा मजला, ६६/८०, मुंबई समारथ मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००९ आणि शाखा कार्यालय: युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), ५२०, मांगीरीज इमारत, तळमजला, एन.ए. रोड क्रॉस, माहिम, मुंबई-४०००१६, त्याचे व्यवस्थापक श्री. रवी गोयतल, वय २९ वर्षे (यांचे मार्फत). ... फिर्माद्वारे

श्री. युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), बँकिंग कंपनी (उपक्रमचे प्राधिकरण व हस्तान्तरण) कायदा, १९८० अंतर्गत स्थान संस्था आणि यांचे मुख्य क्षेत्रिय कार्यालय-युनिवर्स बँक ऑफ इंडिया, ६वा मजला, ६६/८०, मुंबई समारथ मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००९ आणि शाखा कार्यालय: युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), ५२०, मांगीरीज इमारत, तळमजला, एन.ए. रोड क्रॉस, माहिम, मुंबई-४०००१६, त्याचे व्यवस्थापक श्री. रवी गोयतल, वय २९ वर्षे (यांचे मार्फत). ... फिर्माद्वारे

श्री. युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), बँकिंग कंपनी (उपक्रमचे प्राधिकरण व हस्तान्तरण) कायदा, १९८० अंतर्गत स्थान संस्था आणि यांचे मुख्य क्षेत्रिय कार्यालय-युनिवर्स बँक ऑफ इंडिया, ६वा मजला, ६६/८०, मुंबई समारथ मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००९ आणि शाखा कार्यालय: युनिवर्स बँक ऑफ इंडिया (ई-कोपोरेशन बँक), ५२०, मांगीरीज इमारत, तळमजला, एन.ए. रोड क्रॉस, माहिम, मुंबई-४०००१६, त्याचे व्यवस्थापक श्री. रवी गोयतल, वय २९ वर्षे (यांचे मार्फत). ... फिर्माद्वारे

श्री. युनिवर्स बँक ऑफ